

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित
ग्राहक तक्रार निवारण मंच
कोल्हापूर परिमंडळ, कोल्हापूर यांचे समोर

ग्राहक तक्रार क्र. २१८-२०१०/

दिनांक :

श्री. श्रीकृष्ण मारुती हजारे ,
रा. राजापूर, ता. तासगांव, जि. सांगली

अर्जदार

विरुद्ध

- १) कार्यकारी अभियंता (का.) तथा नोडल ऑफीसर,
म.रा.वि.वितरण कं.लि.,संवसु मंडळ कार्यालय,
मंडल कार्यालय, विश्रामबाग, सांगली
- २) कार्यकारी अभियंता
म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित,
ग्रामीण विभागीय कार्यालय, सांगली
- ३) सहाय्यक अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित,
उप विभागीय कार्यालय, तासगाव २, जि. सांगली

विरुद्ध पक्षकार

कोरम :-

- १) श्री. बी.जी. पवार, अध्यक्ष,
- २) श्री. जी. बी. पानकर, सदस्य-सचिव
- ३) श्री. जी.सी. लेले, सदस्य

महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग

(ग्राहक तक्रार निवारण मंच)

विनियम २००६ मधील ८.२ चे तरतुदीनुसार

न्याय निर्णय

श्री. बी.जी. पवार , अध्यक्ष, ग्रा.त.नि.मंच, कोल्हापूर खालील प्रमाणे न्याय निर्णय देत आहेत.

श्री. श्रीकृष्ण मारुती हजारे, रा. राजापूर, ता. तासगांव, जि. सांगली यांनी आपले प्रतिनिधी श्री.खापरे यांच्यामार्फत मंचाकडे अनुसूची अ मध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (ग्राहक गान्हाणे मंच व विद्युत लोकपाल) विनियम २००६ चे कलम ६.१० च्या तरतुदीनुसार दि. २८.९.२०१० ला तक्रार दाखल केली. त्याचा तपशील खालील प्रमाणे -

ग्राहकाने आपल्या राजापूर येथील शेतीपंपासाठी नवीन वीज पुरवठा मिळवा यासाठी रितसर अर्ज व त्याची फी रु. ५०/- पावती क्र. ३८७४०९३ दि. १८.६.२०१० रोजी भरलेली आहे. वितरण कंपनीने कृती मानके विनियमानुसार त्यांना दि. १५.७.२०१० पर्यंत चलन देणे आवश्यक होते.

ग्राहकाने अंतर्गत तक्रार निवारण कक्ष, सांगली यांचेकडे तक्रार क्र. ४५१ दि. ६.९.२०१० नुसार रितसर तक्रार दाखल केली त्यामध्ये दि. १३.९.२०१० ला आदेश झाले. मंचाकडून अपेक्षित मदत - कृती मानके विनियमानुसार चलन देण्यास झालेल्या विलंबाबाबत ग्राहक भरपाई मिळावी.

वितरण कंपनीला आपले लेखी म्हणणे देण्यासाठी नोटीस देवूनही मुदतीत दि. १९.१०.२०१० पर्यंत म्हणणे दाखल केले नाही. परंतु दि. १४.१०.२०१० च्या पत्राने अंतर्गत कक्षाचे नोडल ऑफीसर यांनी कार्यकारी अभियंता, ग्रामीण विभाग, सांगली यांना पत्र पाठवून तक्रारीचे निराकरण करण्यास कळविल्याचे दिसते.

प्रस्तुतची तक्रार मंचासमोर आज दि. ०९.११.२०१० रोजी सुनावणीस घेतली असता, तक्रारदार स्वतः व त्यांचे प्रतिनिधी गैरहजर. वितरण कंपनीतर्फे नोडल ऑफीसर श्री. क्षीरसागर इतर कोल्ड स्टोरेजच्या केसेसमध्ये मंचासमोर हजर होते. त्यांच्या विनंतीनुसार केस बाजूला ठेवून काय उत्तर येते काय ? किंवा वि.प.चे अधिकारी येतात का ? याची प्रतिकक्षा करण्यात आली. तथापि आज दि. ९.११.२०१० रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत कुठलेही लेखी म्हणणे मंचासमोर वि.प.तर्फे दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे ग्राहकाच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे त्यांस दि. १५.७.२०१० पर्यंत चलन देण्यात आले नाही देण्यात आले नाही हे स्पष्ट होते. अंतर्गत कक्षाने आपल्या दि. १३.९.२०१० च्या आदेशात कृती मानके साध्य करण्यात अपयश आल्यास ग्राहकास द्यावयाच्या नुकसान भरपाई बाबत निर्देशित केले आहे. त्यामुळे ग्राहकास भरपाई देणेस वि.प. जबाबदार आहे. दि. १५.७.२०१० ते ग्राहकास चलन देईपर्यंतच्या कालावधीतील विलंबासाठी प्रति आठवडा रु. १००/- प्रमाणे भरपाई देणेबाबत वि.प.स आदेश देणेत येत आहेत.

आदेश

- १) तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
- २) वितरण कंपनीने दि. १५.७.२०१० पासून चलन देईपर्यंतच्या कालावधीतील विलंबासाठी प्रति आठवडा रु. १००/- प्रमाणे भरपाई द्यावी. सदर रकमेचे दोन बिलींग सायकलमध्ये समायोजन करून उर्वरित रक्कम रोखीने द्यावी.
- ३) सदर आदेशाची अंमलबजावणी केल्याचे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (ग्राहक तक्रार निवारण मंच व विद्युत लोकपाल) विनियम २००६ ८.७ नुसार वि.प. यांनी मंचास कळवावे.
- ४) या निर्णयाविरुद्ध तक्रारदार यांना अपील करावयाचे असलेस त्यांना आदेशाच्या तारखेपासून ६० दिवसांचे आंत मा. विद्युत लोकपाल, केशवा, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-५१ यांजकडे करता येईल.

दिनांक :

(बी. जी. पवार)

अध्यक्ष

श्री. जी.बी. पानकर, सदस्य सचिव :

श्री. जी. सी. लेले, ग्राहक सदस्य :

एकमताच्या / बहुमताच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी.

(बी. जी. पवार)

अध्यक्ष

